

भविष्यनिर्वाह निधीतील वर्गणीची रक्कम
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती लगतपूर्वीच्या
शेवटच्या ३ महिन्यात न भरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्रमांक : भनिनि १०१०/३८९/प्र.क्र.१५१/१०/१३-अ,

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २७ ऑक्टोबर, २०१०.

संदर्भ : १) या विभागाचे समक्रमांकाचे दिनांक १.२.२००५ चे परिपत्रक,

२) महालेखापाल-२, नागपूर यांचे पत्र क्रमांक : एफएम/जीआर I/रुल ७ (४)/
एमएएच जीपीएफ/६५३, दिनांक ८ सप्टेंबर, २०१०.

परिपत्रक

महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम ७ (४) नुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या वर्गणीदारास सेवानिवृत्ती लगतपूर्वीच्या शेवटच्या ३ महिन्यांमध्ये भविष्य निर्वाह निधीची वर्गणी न भरण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. उपरोक्त नमूद नियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना संदर्भाधिन क्रमांक १ येथील परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. तथापि, असे असतानाही सदर सूचनांचे पालन न करून काही आहरण व संवितरण अधिकारी उक्त नमूद नियमाचा भंग करीत असल्याचे महालेखापाल-२, नागपूर यांच्या कार्यालयाने संदर्भ क्रमांक २ येथील पत्रान्वये शासनाच्या निर्दर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्याची त्यांनी विनंती केली आहे.


२. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या वर्गणीदारांकडून सेवानिवृत्ती लगतपूर्वीच्या शेवटच्या ३ महिन्यांमध्ये वसुली केल्यास संबंधित वर्गणीदाराचे लेखे विहीत वेळेत प्रमाणित करणे शक्य होत नाही, ज्यामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या अंतिम प्रदानास विलंब होतो व शासनास त्यावर व्याज प्रदान करावे लागते. ही अनियमितता व परिणामी होणारा विलंब टाळण्यासाठी या परिपत्रकान्वये पुन्हा सूचित करण्यात येते की, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामधील सेवानिवृत्ती लगतपूर्वीच्या शेवटच्या ३ महिन्यांमध्ये भविष्य निर्वाह निधीची वर्गणी वसूल न करण्याबाबतच्या (महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम ७ (४)) तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. सदर तरतुदीचे पालन न केल्यामुळे अंतिम प्रदानास विलंब झाल्यास व शासनास त्यावर व्याज प्रदान करणे भाग

पडल्यास याबाबत विभागप्रमुखांनी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून

अतिरिक्त प्रदानाच्या व्याजाची वसुली त्यांच्याकडून करावी.

सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०१०१०२६२०२३२८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(बा.वि.निकम)
अवंर सचिव, सा.प्र.विभाग.

प्रति,

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतींसह),
२. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतींसह),
- * ३. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
- * ४. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- * ५. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
- * ६. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- * ७. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- * ८. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * ९. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,
- * १०. भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र यांचे कार्यालय, भविष्य निर्वाह निधी शाखा, जुनी सी.जी.ओ.बिल्डिंग, न्यू मरीन लाईन्स, १०१, महर्षि कवे रोड, मुंबई ४०० ०२० (२५ जादा प्रतींसह),
- * ११. मुख्य लेखा परीक्षक, निवासी लेखे, कोकण भवन, नवी मुंबई,
- * १२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
- * १३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- * १४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- * १५. सर्व विभागीय आयुक्त,
- * १६. सर्व जिल्हाधिकारी,
- * १७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- * १८. ग्राम विकास विभाग/नगर विकास विभाग/वित्त विभाग (कोषा-प्र-५), मंत्रालय, मुंबई,
- * १९. सर्व मंत्रालयीन विभाग,
- * २०. मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/प्रादेशिक विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख,
- * २१. मंत्रालय मध्यवर्ती ग्रंथालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रती),
- * २२. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- * २३. निवड नस्ती.

*

पत्राने.